

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसेच महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षांना सेवा सुविधा मंजूर करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: सासंमं-१०१४/प्र.क्र.५६/२०१४/भाषा-३,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

तारीख : १८ नोव्हेंबर, २०१४.

**वाचा :-**

- १) वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक-प्रवास-१०१०/प्र.क्र.२/सेवा-५, दिनांक ३ मार्च, २०१०,
- २) वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक-शासाउ-१०.१०/प्र.क्र.९६/१०/सा.उ., दिनांक १३ मार्च, २०१२.

**प्रस्तावना :-**

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या कार्याची व्याप्ती व स्वरूप विचारात घेऊन वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक १३ मार्च, २०१२ च्या शासन निर्णयाप्रमाणे राज्य स्तरीय समिती / परिषद / आयोग यांच्या अध्यक्ष (सर्वसाधारण) यांना अनुज्ञेय असलेल्या सेवा-सुविधा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षांना लागू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

**शासन निर्णय :-**

या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षांना खालील सेवा-सुविधा लागू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	सेवा-सुविधांचे स्वरूप	देय सेवा-सुविधा
१.	बैठक भत्ता	रु.५००/- प्रति बैठक
२.	निवासी दूरध्वनीवरील खर्च	प्रतिमाह रु.३०००/- पर्यंतच्या खर्चाची प्रतिपूर्ती
३.	कार्यालयीन कामासाठी वाहन सुविधेवरील खर्च	इंधन व तेलावरील खर्च प्रति वर्ष रु.७२,०००/- पर्यंतच्या मर्यादित अनुज्ञेय राहिल.
४.	प्रवास भत्ता व दैनिक भत्ता	मंडळाकडील उपक्रमांच्या कामासाठी अनुज्ञेय वाहन सुविधेव्यतिरिक्त प्रवासासाठी शासनाच्या उप सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना वित्त विभागाच्या शासन निर्णय क्रमांक - प्रवास-१०१०/प्र.क्र.२/सेवा-५, दिनांक ३ मार्च, २०१० मधील परिच्छेद-४ अनुसार लागू असलेला प्रवास भत्ता (वातानुकूलित प्रथम वर्ग / वातानुकूलित २ - स्तर शयनयान) व परिच्छेद -९ अनुसार लागू असलेला दैनिक भत्ता अनुज्ञेय राहिल.

अ.क्र.	सेवा-सुविधांचे स्वरूप	देय सेवा-सुविधा
		एक विशेष बाब म्हणून अपवादात्मक परिस्थितीत मंडळाच्या अत्यंत निकडीच्या कामासाठी रेल्वेने अथवा अन्य मार्गाने नियोजित ठिकाणी पोहोचणे शक्य नसल्यास तसेच सदर काम झाल्यावर तातडीने कार्यालयात पोहोचणे आवश्यक असल्यास अशा प्रसंगी प्रशासनिक विभाग म्हणून मराठी भाषा विभागाच्या सचिवांच्या लेखी पूर्वपरवानगीने परतीच्या प्रवासासह इकॉनॉमी क्लासने प्रवास करण्यासाठी विमान प्रवास सवलत अनुज्ञेय राहिल .

२. विमान प्रवास सवलतीच्या नियोजनासाठी प्रत्येक आर्थिक वर्षात रु.१.०० लक्ष इतक्या कमाल मर्यादेत खर्च अनुज्ञेय राहिल. सदर खर्च संबंधित मंडळ कार्यालयाने प्रत्येक आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या अनुदानातून करावा.

३. विमान प्रवास सवलतीसंदर्भात प्रशासकीय विभागाने सचिवांच्या मंजूरीने स्वतंत्र आदेश निर्गमित करावे व सदर आदेशात कामाच्या तातडीचे समर्थन करावे. त्यामध्ये संबंधित आर्थिक वर्षातील मागील विमान प्रवासाच्या देयकापर्यन्तचा खर्च व संबंधित आदेश गृहित धरून होणारा एकूण खर्च याबाबतचा तपशील नमूद करावा.

४. हे आदेश सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून अमलात येतील.

५. हे आदेश वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक-९३९/१४/व्यय-४, दिनांक २९.१०.२०१४ अन्वये प्राप्त झालेल्या मंजूरीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहेत.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४१११८१०३५०६४४३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( वृषाली व. सावंत )  
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. महालेखापाल, महाराष्ट्र-१, (लेखापरिक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई,
२. महालेखापाल, महाराष्ट्र-२, (लेखापरिक्षा / लेखा व अनुज्ञेयता), नागपूर,

३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
४. निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई,
५. मा.मुख्यमंत्री यांचे सचिव,
६. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
७. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
८. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
९. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
१०. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई,
११. सचिव, मराठी भाषा विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
१२. वित्त विभाग (व्यय -४ / सार्वजनिक उपक्रम / सेवा - ५), मंत्रालय, मुंबई,
१३. सर्व अवर सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
१४. कक्ष अधिकारी (भाषा-२), मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
१५. भाषा - ३ (संग्रहार्थ).